



12th July, 2022

To,
The Manager - Listing Department
The BSE Limited,
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Reference: - Skyline Millars Limited BSE Code - 505650

Dear Sir,

Subject: Newspaper advertisement for Board Meeting

Pursuant to provisions of Regulation 47(4) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement in respect of Board meeting, scheduled to be held on Tuesday, 19th July, 2022, published in the following Newspapers:

1. Business Standard, on 12th July, 2022 and
2. Tarun Bharat, on 12th July, 2022.

We request you to kindly take the same on record.

Yours truly,

For Skyline Millars Limited

Harshal Phatak
CFO



Encl.: as above

TENUGHAT VIDYUT NIGAM LIMITED
तेनुघाट विद्युत निगम लिमिटेड
 (A GOVT. OF JHARKHAND UNDERTAKING), CIN U40101JH1987SGC013153
 HINOO, DORANDA, RANCHI- 834002, JHARKHAND (TEL: 0651-2252202 FAX: 2251205)

Letter No: 378/2022-23 Dated: 11.07.2022

TENDER NOTICE

On behalf of TENUGHAT VIDYUT NIGAM LIMITED sealed tenders in two parts, Part-I, Technical & Commercial Bid and Part-II, Price Bid are invited from reputed, experienced and financially sound firms for the following work:-

S. N.	NIT No./RFX no.	Description	Due date & Time of Tender	Due date & Time for opening Part-I of the Tender
01.	13/CIVIL/W/T VNL/RAN/202 2-23 RFX No-100007101	Stability test of buildings and structures of plant except BOP at TTPS, Lalpania as per Factories act 1948 & Jharkhand Factory rule 1950.	02.08.2022 Up to 14:00 Hrs.	02.08.2022 at 16:00 Hrs
02.	14/CIVIL/W/T VNL/RAN/202 2-23 RFX No-100006809	Construction of Atal Tinkering Lab Building inside DAV School premises at TTPS, Lalpania	02.08.2022 Up to 14:00 Hrs.	02.08.2022 at 16:30 Hrs

Bids will have to be submitted ONLINE through SAP-SRM on the TVNL Web Portal: <https://webdispatcher.tvnl.in/srmpdr>. For more details and downloading of bid documents, please log on to the TVNL website: www.tvnl.in

Sd/-
 (U.K. Singh), ESE(F&A/Civil)

PR 273414 Tenughat Vidyut Nigam Ltd.(22-23)#D

STAR HOUSING FINANCE LIMITED
 CIN: L45201MH2005PLC376046
 Registered office: 603, Western Edge I, Above Metro Cash & Carry, Borivali East, Mumbai 400066
 E-mail: compliance@starff.com, Contact No. 8828036610

EXTRACTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 AS PER IND AS NBFC (DIVISION III)

Rs. In lacs

Sr. No.	Particulars	Quarterly ended June 30, 2022 (Unaudited)	Year ended March 31, 2022 (Audited)	Quarterly ended June 30, 2021 (Unaudited)
1.	Total Income from Operations	616.535	1936.540	447.863
2.	Net Profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	160.288	307.894	32.078
3.	Net Profit/(loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	160.288	307.894	32.078
4.	Net Profit/(loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	135.711	238.208	23.633
5.	Total Comprehensive Income for the period (comprising profit/loss for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	135.711	245.673	23.633
6.	Paid up Equity Share Capital (face value Rs. 10/- each)	1658.223	1658.223	1567.350
7.	Reserve (excluding Revaluation Reserve)	4831.08	4896.95	3784.55
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic	0.818	1.488	0.151
	Earnings Per Share (of Rs. 10/- each) Diluted	0.818	1.488	0.151

FOR, STAR HOUSING FINANCE LIMITED
 Sd/-
 Ashish Jain
 Chairman & Managing Director
 DIN: 02041164

Kotak Mahindra Bank Ltd.
 Registered Office at: 27BKC, C 27, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 (Maharashtra)
 Regional Office: 6th, Floor, Phase: 2, 27-BKC, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051 (Maharashtra)

Publication of Notice regarding possession of property u/s 13(4) of SARFAESI Act 2002 r/w. Rule 8(1) thereunder.

POSSESSION NOTICE

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) and in exercise of powers conferred under Sections 13 (2) and 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice was issued to the under-mentioned borrowers on the dates mentioned against each account calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The borrowers/guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/guarantors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under sub section (4) of Section 13 of the SARFAESI Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the dates mentioned against the account.

The borrower(s)/guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Bank for an amount mentioned below and further interest thereon.

The borrower(s)/Guarantor(s)' attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured asset.

Name of Account/Borrower & address	Name of Proprietor/Partners/ Guarantors/ Owner of property etc.	Description of the property mortgaged/charged	Date of Demand Notice	Date of Possession	Amount Outstanding
1)M/s KCN Exports Ltd Represented by its Directors Mr.Chetan Anand, Mr.Nikhil Subhash Anand and Mr.Kapil Subhash Anand (Borrower)	M/s. KCN Exports Ltd. (Guarantor/Mortgagor) 3. Mr. Chetan Anand (Guarantor), 4. Mr.Kapil Subhash Anand (Guarantor), 5.Mr.Nikhil Subhash Anand (Guarantor), Mrs.Neelam Subhash Anand (Deceased through its legal heirs) (Guarantor/Mortgagor) all having office at M-29, APMC Market-1, Phase-2, Masala Market, Sector-19, Vashi, Navi Mumbai-400703 also at C-6, Krishna Industrial Estate, Behind 66 KVA, Amli Silvassa, Dadra & Nagar Haveli, U.T.396230	Property 1 Shop Cum Godown No M-29, Admeasuring 109.27 Sq.mt. Area or Thereabouts, On the ground floor, In APMC, In Phase II, Market I, Situated on land known as Plot No.2, In Sector 19, Out of GAT No.796, Turbhe - Vashi, Navi Mumbai, In the Revenue Village of Turbhe, Taluka and District Thane. Bounded as Under On or towards the North by: Central Functions Plot On or towards the South by: 12.00 Mtrs wide docking area On or towards the East by: Shop Cum Godown No: M-30 On or towards the West by: Shop Cum Godown No: M-28 Together with all fixture and fitting, building and structures attached to the earth or permanently fastened to anything attached to earth, both present and future and all easementary/mamool right annexed thereto. Property 2 Flat No.401, Admeasuring 2350 Sq.Ft Built-up Area and 1071 Sq.Ft Terrace Area, On the 4th Floor Limited, Situate lying and Being at Mahakali Road, Andheri-East, Mumbai - 400083, Bearing, Survey No.29 to 38 and 43, In the Registration Sub District Bandra District, Bombay Suburban. Bounded as Under On or towards the North by: Gulmohar Marg On or towards the South by: Madhukunj Society On or towards the East by: Guru Govind Singh Marg On or towards the West by: Plot No.280.	21-April-2022	08-July-2022	Rs.5,47,70,490.77/- (Rupees Five Crore Fifty Seven Lakhs Seventy Thousand Four Hundred Ninety and Seventy Seven Paise Only) as of 31-March-2022 with further interest thereon.

Date: 08/07/2022
 Place: Thane.

(Authorised Officer)
Kotak Mahindra Bank Ltd

HINDALCO INDUSTRIES LIMITED
 Regd. Office : Ahura Centre, 1st Floor, B - Wing, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093.
 Tel.No. 6691 7000 Fax No. 6691 7001 | Email: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238
 Please visit www.hindalco.com & www.adityabirla.com

NOTICE

This Notice is published pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with Investor Education and Protection Authority (Accounting, Audit, Transfer, and Refund) Rule, 2016, and further amendment thereof as notified by the Ministry of Corporate Affairs.

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividend for the year 2014-2015 to Investor Education and Protection Fund (IEPF) and transfer of Equity Shares, in respect of which dividend amounts remains unpaid/unclaimed for seven consecutive years or more to IEPF Account.

The Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to IEPF. The Company has also uploaded on its website www.hindalco.com complete details of the concerned shareholders whose dividends are lying unpaid/unclaimed for seven consecutive years and whose shares are due for transfer to IEPF.

In case the dividends are not claimed by the concerned shareholder(s) by 15th September, 2022, necessary steps will be initiated by the Company to transfer shares held by the concerned shareholder(s) to IEPF Authority without any further notice in the following manner:

- In physical form** - duplicate share certificate(s) will be issued in your name and transferred in favour of IEPF Authority on completion of necessary formalities. Hence, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.
- In demat form** - the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF.

The Shareholders may note that in the event of transfer of shares and unclaimed dividends to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same, duly signed, to the Company, at its Registered Office, along with requisite documents enumerated in Form IEPF-5.

The shareholders may further note that the details of unpaid/unclaimed dividends and shares of the concerned shareholder(s) uploaded by the Company on its website www.hindalco.com shall be treated as adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and Equity Shares transferred to the IEPF. In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Registered Office of the Company.

For Hindalco Industries Limited
 Sd/-
Anil Malik
 President & Company Secretary

Place : Mumbai
 Date : 11th July, 2022

MAHAGENCO
 e-TENDER NOTICE - 040/2022-23

Following e-Tender offers are invited online from registered contractors / companies etc. are available at our website <https://eprocurement.mahagenco.in>

e-Tender No.	RFX No.	Particulars of Work / Supply	Estt. Cost Rs. (In Lakhs)
TN0361 BM2	3000029841	Work of replacement of LTSH coils of boiler at Unit-5, 500 MW TPS Khaperkheda.	179.80
TN0362 CS	3000029861	Procurement of V belt.	10.46
TN0363 CHP1	3000029862	Supply, Erection & Commissioning of wireless control logic system based on digital input / digital output with interlocking and compatible to existing system at stacker / reclaim in CHP-1, TPS Khaperkheda.	13.27
TN0365 EM1	3000029799	Maintenance contract for servicing, repairing and maintenance of windows / split AC, water cooler, refrigerators & H2 driers etc. at TPS Khaperkheda on as & when required basis.	5.00
TN0366 BM1	3000029879	Servicing of PA fans, ID fans, FD fans during Unit No.-3A0H.	2.46
TN0368 CHP1	3000029891	Supply of spares for wagon marshalling system (Beetle charger) in CHP-1, TPS Khaperkheda.	1.74
TN0371 EM1	3000029984	Supply of HV bushing for HT transformers of Unit-1 & 2 TPS Khaperkheda.	44.88

Note » Tender cost is Rs. 1,000/- + GST.

Sd/-
Chief Engineer (O&M), MSPGCL, TPS Khaperkheda

Bank of Baroda
 AMBARNATH BRANCH : Plot No. 45, T. A. Building, 15, Station Road, Ambarnath (W) - 421501.
 Ph.No.02512-683433 Email: ambam@bankofbaroda.com

NOTICE TO BORROWER
 (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

Annexure 1
 Mr. Mahendra Raghunath Yadav (Late), Mrs. Kamaladevi Mahendra Yadav (Legal Heir), Mr. Ramashankar Mahendra Yadav (Legal Heir) Flat No. 203 and 204, Second Floor, Patels Homes at Gutt No. 29, Near Green City, MIDC Road, Mouje-Morivali, Ambemath (E), Dist. Thane, Pin: 421501, Maharashtra

Re: Credit facilities with our Ambarnath (West) Branch

1. We refer to letter no. BOB/AD/CPC/RETAIL/2017-2018 GMZ77/BHL dated 11.05.2017 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction, you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

Nature and Type of facility	Limit	Rate of Interest	O/s as on 21.06.2022	Security agreement with brief description of securities
Term Loan/Housing Loan	Rs. 30,00,000/-	8.15%	Rs. 10,32,305.50	Primary Security : equitable mortgage of Flat No. 203 and 204, Second Floor, Patels Homes at Gutt No. 29, Near Green City, MIDC Road, Mouje-Morivali, Ambemath (E), Dist. Thane, Pin: 421501, Maharashtra
Total	Rs. 30,00,000/-	8.15%	Rs. 10,32,305.50	

(For mortgage of property it may be stated that Mortgage of property located Flat No. 203 and 204, Second Floor, Patels Homes at Gutt No. 29, Near Green City, MIDC Road, Mouje-Morivali, Ambemath (E), Dist. Thane, Pin: 421501, Maharashtra)

- As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstanding for the quarter ended March 2022. You have also defaulted in payment of installments of term loan which have fallen due for payment on 31st March 2022 and thereafter.
- Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 25.04.2022 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.
- Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs.10,32,305.50/- (Rupees Ten Lakh Thirty Two Thousand Three Hundred Five and Paise fifty only), as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.
- Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.
- We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.
- We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender/private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.
- Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Yours faithfully/
 Sd/-
Authorized Officer

Place : Ambarnath
 Date : 21.06.2022

SKYLINE MILLARS LIMITED
 CIN: L63020MH1919PLC00640
 Regd. Office: Chughate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsind.com, Email: cs@millars.in Tel: +91 22 22047471

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 19th July, 2022 at 12:00 Noon, at 1001, Peninsula Towers, G K Marg, Lower Parel, Mumbai -400013, Inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the first quarter ended 30th June, 2022.

The information contained in this notice is also available on the Company's website www.skylinemillarsind.com and also on the website of the stock exchange viz., BSE Limited - www.bseindia.com. For SKYLINE MILLARS LIMITED.

Date : 11th July, 2022
 Place : Mumbai

Sd/-
Maulik Dave
 Whole-time Director
 DIN:01448536

PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that the following share certificates of GODREJ CONSUMER PRODUCTS Limited having its Registered Office at Godrej One, 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli E, Mumbai, Maharashtra, 400079 registered in the name of the following shareholder have been lost by them.

Names of Shareholders.	Folio No.	Certificate No.	Dist. Nos.	Shares.
Malati Rohit Chandan	0008136	503455	60746141 - 60746588	448
Rohit Harishchandra Chandan		574736	738316365 - 738316812	448

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link In Time India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400 083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate share certificates.

Place: Mumbai
 Date: 12.07.2022

Names of Shareholders.
Malati Rohit Chandan
Rohit Harishchandra Chandan

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH C.P. (C.A.A.) /156/ 2021 IN C.A. (CAA) No. 1132 of 2020
 In the matter of the Companies Act, 2013; AND In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013; AND

In the matter of Scheme of Amalgamation of Aditya Birla Solar Limited (Transferor Company), CIN U40106MH2016PLC280762 with Aditya Birla Renewables Limited (Transferee Company), CIN U40300MH2015PLC267263 and their respective Shareholders and all concerned (the Scheme)

Aditya Birla Solar Limited, a company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at A-4 Aditya Birla Centre, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400030, Maharashtra CIN U40106MH2016PLC280762

Aditya Birla Renewables Limited, a company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at A-4 Aditya Birla Centre, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400030, Maharashtra CIN U40300MH2015PLC267263

... First Petitioner/
 Transferor Company

AND

... Second Petitioner/
 Transferee Company

NOTICE OF HEARING OF THE PETITION

A petition under Sections 230 - 232 of the Companies Act, 2013 (Petition) for an order sanctioning the scheme of amalgamation between Aditya Birla Solar Limited (Transferor Company) and Aditya Birla Renewables Limited (Transferee Company) (together, Petitioners) and their respective shareholders and all concerned, was presented by the Petitioners on 17 June 2022 before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai (Hon'ble Tribunal). The Petition is fixed for final hearing on 8 August 2022 before the Hon'ble Tribunal. Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioners' advocate at the address mentioned hereunder, notice of his / her intention, signed by him / her or his / her advocate, with his / her name and address, so as to reach the Hon'ble Tribunal and the Petitioners' advocate not later than 2 days before the date of hearing fixed by the Hon'ble Tribunal, i.e., before 6 August 2022. Where such person seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his / her affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioners' advocate to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Date: 11th July, 2022

Advocates for the Petitioners
 M/s Bharucha & Partners
 Kind attention: Alka M. Bharucha
 13th Floor, Free Press House,
 Free Press Journal Marg,
 Nariman Point, Mumbai - 400 021

OMKARA ASSETS RECONSTRUCTION PVT. LTD.
Omikara Assets Reconstruction Private Limited
 C/515, Kanakia Zillion, Junction of L.B.S Road & CST Road, B.K.C. Annexe, Near Equinox, Kurva (West), Mumbai - 400070, Mobile: +91 8148107201, Direct: +91 44 24323033, Board: +91 22 26544000
 Website: www.omkaraarc.com

POSSESSION NOTICE [APPENDIX-IV] (For immovable property) Rule 8 (1)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of M/s. Omikara Assets Reconstruction Pvt. Ltd. (OARPL), a company incorporated under the provisions of Companies Act, 1956 and duly registered with Reserve Bank of India (RBI) as an Asset Reconstruction Company under section 3 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The SARFAESI Act, 2002) having CIN No. U87100ZZ2014FC0203988 and its registered office at 9, M.P. Nagar, 1st Street, Konju Nagar Extn, Tirupur - 641607 and Corporate office at C/515, Kanakia Zillion, Junction of LBS Road and CST Road, BKC Annexe Near Equinox, Kurva West, Mumbai - 400070, acting in its capacity as a Trustee of "Omikara PS 22/2020-21 Trust" has acquired all rights, title and interest of the entire outstanding of the Borrowers/Co-borrowers/Mortgagors Green Life Technologies, Premji Dharamshi Patel, Jayshree Premji Patel under section 5 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 vide Assignment/Agreement dated 26.02.2021.

Further, it is on record that Fullerton India Credit Company Limited (FICCL) the original creditor has assigned all its rights, title and interest of the entire outstanding debt lying against above referred borrowers/loan account along with underlying securities in favour of M/s. Omikara Assets Reconstruction Pvt. Ltd. acting as Trustee of Omikara PS 22/2020-21 Trust under the provisions of SARFAESI Act vide Registered Assignment/Agreement dated 26.02.2021.

Pursuant to the said assignment of debtfinancial assets in favour of Omikara Assets Reconstruction Pvt. Ltd., OARPL, has stepped into the shoes of Fullerton India Credit Company Limited (FICCL) and has become entitled to recover the entire outstanding dues and enforce the security.

And whereas, Authorised Officer of M/s. Omikara Assets Reconstruction Private Limited, acting in its capacity as Trustee of Omikara PS 22/2020-21 Trust under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 01/02/2022 calling upon the Borrowers/Co-borrowers/Mortgagors to repay the amount mentioned in the notice aggregating to Rs. 29,14,350.74 (Rupees Twenty Nine Lakh Fourteen Thousand Three Hundred Fifty And Seventy Four Paise Only) being due payable as on 31.12.2021 together with further interest, expenses, costs, charges, etc. till the date of payment within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower and Co-borrowers, having failed to repay the amount, as per notice dated 01/02/2022 under section 13(2) of SARFAESI Act, the Authorised Officer of M/s. Omikara Assets Reconstruction Pvt. Ltd., duly appointed under sub-section (12) of section 13 of the SARFAESI Act, 2002 has taken possession of the following secured assets/immovable/movable properties described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 07th July 2022.

The Borrowers/Co-borrowers/Mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the M/s. Omikara Assets Reconstruction Pvt. Ltd. acting as Trustee of Omikara PS 22/2020-21 Trust having corporate office at C/515, Kanakia Zillion, Junction of LBS Road and CST Road, BKC Annexe, Near Equinox, Kurva (West), Mumbai - 400070 for an amount of Rs. 29,14,350.74 (Rupees Twenty Nine Lakh Fourteen Thousand Three Hundred Fifty And Seventy Four Paise Only) as on 31st December, 2021 together with further interest, expenses, costs, charges, etc. till the date of payment and realisation.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section 8 of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The details of the assets/properties hypothecated/ assigned/ charged/ mortgaged to our Company in the above account and whose possession has been taken are given hereunder:

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

All that Piece and Parcel Property Bearing Flat No 612 6th Floor, Geetanjali Chsl Building No 5 Mahade Colony Prilaksha Nagar Sion East Mumbai 400022 Maharashtra Boundaries - East - Shree Siddhinayak CHSL, West - Internal Road, North - Parlati CHSL, South - Bipin Smruti CHSL

Sd/-
 (Authorised Officer)

Date : 07.07.2022
 Place : Sion (Mumbai)

For Omikara Assets Reconstruction Pvt Ltd
 (Acting in its capacity as Trustee of Omikara PS22/2020-21 Trust)